

July 29, 2025

To,
BSE Limited ("BSE")
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai 400 001
BSE Script Code: **543712**

To
National Stock Exchange of India Limited ("NSE")
The Listing Department,
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400051
NSE Symbol: **AFSL**

Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose herewith the copies of the advertisement regarding Notice containing information in respect of the **16th Annual General Meeting** to be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on **Thursday, August 21, 2025 at 3.00 P.M. (IST)**, published in the following Newspapers:

- (1) "Financial Express", English Newspaper;
- (2) "Mumbai Lakshadeep", Marathi Newspaper.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For Abans Financial Services Limited
(Formerly known as Abans Holdings Limited)

Sheela Gupta
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A47119

Encl: a/a

Abans Financial Services Limited
(Formerly known as Abans Holdings Limited)

Regd. Office: 36, 37, 38A, Floor-3, Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai-400021.
CIN: L74900MH2009PLC231660 Tel: +91 22 68170100 Fax: 022 61790010
Email ID: compliance@abansfinserv.com Website: www.abansfinserv.com



INTERNATIONAL TRAVEL HOUSE LIMITED

CIN: L6304DL181PLC011941
 Regd. Office: Travel House, T-2, Community Centre, Sheikh Sarai,
 Phase-I, New Delhi - 110 017
 Tel: 011-26011768

E-mail: Investor, TH@th.co.in | Website: www.internationaltravelhouse.in
 NOTICE is hereby given that despatch of the Notice of the 44th Annual General Meeting (AGM) of the Company convened for Tuesday, 19th August, 2025 at 11:00 a.m. (IST) and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2025 has been completed on 28th July 2025, in conformity with the regulatory requirements.
 The Notice of AGM and Report and Accounts 2025 are available on the Company's website www.internationaltravelhouse.in under the section 'Investor Relations' and on the website of BSE Limited (BSE - www.bseindia.com), where the Company's shares are listed. The Notice of AGM is also available on the e-voting website of National Securities Depository Limited (NSDL - www.evotingindia.com).
 In conformity with the regulatory requirements, the Resolutions for consideration at the 44th AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast their vote prior to the AGM) and also voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company. Detailed instructions for e-voting are annexed to the Notice of AGM. Only those Members whose names appear in the Register of Members of the Company or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, 12th August, 2025 will be entitled to cast their votes by remote e-voting or voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the Notice of AGM as for information purposes only.
Remote e-voting will commence at 9:00 a.m. (IST) on Saturday, 16th August 2025 and will end at 5:00 p.m. (IST) on Monday, 19th August, 2025. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote voting will be blocked by NSDL upon expiry of aforesaid period. Members who cast their votes by remote e-voting will attend the AGM but will not be entitled to cast their votes again.
 Persons who become Members of the Company after sending the Notice of AGM but on or before the cut-off date may write to NSDL at evoting@nsdl.co.in or to the Company at Investor_TH@th.co.in requesting their User ID and Password. Members whose e-mail address is in case of any query / grievance in respect of any matters referred to above, the Members may contact any:
 a) Ms. Pallavi Mahare, Senior Manager, NSDL, Trade House, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Panel, Mumbai 400 013 at telephone no. 022-4886 7000 or e-mail ID - evoting@nsdl.co.in
 b) Mr. Abhishek Chawla, Company Secretary at telephone no. 011-2601 7808 or at e-mail ID - Investor_TH@th.co.in

International Travel House Limited
 Abhishek Chawla
 Company Secretary

Date: 28th July 2025



Sterling and Wilson Renewable Energy Limited

Regd. Office: Amarajestic, 9th Floor, P. L. Lohani Marg, Chembur (W),
 Mumbai - 400043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331
 CIN: L74999MH17PLC028281
E-mail: ir@sterlingandwilson.com | Website: www.sterlingandwilson.com

NOTICE OF THE 8th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that:

- The 8th Annual General Meeting ("AGM") of the Members of Sterling and Wilson Renewable Energy Limited ("the Company") will be held on **Thursday, August 21, 2025 at 11:00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM ("Notice of the AGM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").
- The Company has sent the Notice of the AGM, along with the link to access the Annual Report for the financial year 2024-25 on July 28, 2025, through electronic mode (i.e. email) to all the Members whose e-mail address was registered with the Depository Participant(s) ("DP(s)"/ the Company/ the Company's Registrar and Transfer Agent (i.e. MUFIC Intime India Pvt. Ltd. (Link Intime India Pvt. Ltd.) ("RTA"). Further in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, a letter containing the web-link for accessing the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2024-25 has been sent on July 28, 2025 to all the Members whose e-mail address is in the list of the Company's Depositories/Registrar and Share Transfer Agent.

The Annual Report of the Company for the financial year 2024-25 along with the Notice of the AGM and e-voting instructions are also available on the Company's website at www.sterlingandwilson.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evotingindia.com.
 The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM till the date of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to ir@sterlingandwilson.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standards-2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their vote(s) electronically ("Remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of the business to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been provided in the Notice of the AGM. The Members are hereby informed that remote e-voting facility would be available during the following period:
Commences at: 09:00 a.m. (IST) on Monday, August 18, 2025
Ends at: 5:00 p.m. (IST) on Wednesday, August 20, 2025
 The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on **Thursday, August 14, 2025 ("cut-off date")**. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holds the share(s) as on the cut-off date can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL, i.e. www.evotingindia.com by following the instructions for e-voting mentioned in the Notice of the AGM. Any person, whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the DP(s) RTAs on the cut-off date only shall be entitled to cast vote either through remote e-voting or e-voting at the AGM.

Members who have cast their vote through remote e-voting, may attend the AGM but will not be entitled to cast their vote again at the AGM. Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the businesses set forth in the Notice of the AGM through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

Mr. Mannish Gha, Partner of M/s. Mannish Gha & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process (remote e-voting as well e-voting at AGM) in a fair and transparent manner.

Manner of registering/ updating e-mail address:

For permanent registration of e-mail address, Members are requested to register their e-mail address with their respective Depository Participant(s) ("DP(s)"/ by following the procedure prescribed by their DP. Members can temporarily register their e-mail addresses with the Company and/or the RTA by sending an email to ir@sterlingandwilson.com or ir@sterlingandwilson.com or by providing their details such as Name, DP ID - Client ID, PAN, mobile number and e-mail address.

5. In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Members and e-voting user manual for Members available at the Downloads section of www.evotingindia.com or contact Ms. Pallavi Mahare, Senior Manager, NSDL, by e-mail at evoting@nsdl.co.in or on 022-48867000 or contact the Company by e-mail at ir@sterlingandwilson.com.

6. **Joining the AGM through VC/OAVM**
 Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through the NSDL platform. Members may access the same at www.evotingindia.com. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of the AGM.

This newspaper communication is available on website of the Company i.e. at www.sterlingandwilson.com and on the website of NSDL i.e. www.evotingindia.com.

For Sterling and Wilson Renewable Energy Limited
 Sd/-
 Jagannadha Rao Ch. V.
 Place: Mumbai
 Date: July 28, 2025
 Company Secretary



GRETEX INDUSTRIES LIMITED

CIN: L17296IN2009PLC13891
 Registered Office: 90, Pharsa Lane, 5th Floor, Kolkata-70012
 Phone: 033 2236 0083, Mob: 9830025765
 Website: www.gretextindustries.com
 Email: investor@gretext.com, info@gretextindia.com

NOTICE OF SIXTEENTH ANNUAL GENERAL

NOTICE is hereby given that the Sixteenth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, August 19, 2025 at 11:00 a.m. (IST) at 90, Pharsa Lane, 5th Floor, Kolkata-70012 to transact the business as set out in the Notice of AGM.

The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 has been emailed to all the members whose email addresses are registered with the Company's Depositories. Email of the Notice and Annual Report have been dispatched, through the permitted mode, at the registered address of those Members who have not registered their email addresses and members who have specifically requested for a physical copy in addition to an e-mail. The notice of the AGM is also available on the website of the Company www.gretextindustries.com, website of NSDL limited at www.nseindia.com and on the website of the Company's Registrar and Transfer Agent Big Share Services Pvt. Ltd at www.bigsshareonline.com.

Further pursuant to the provisions of Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide facility to its members, to cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the Meeting. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote e-voting"). The Company has engaged with Big Share Services Pvt. Ltd to provide e-voting facility to its members. The website for remote e-voting is <https://vote.bigsshareonline.com>. The remote e-voting period shall commence on **Saturday, August 16, 2025 at 10:00 a.m.** and shall end on **Monday, August 18, 2025 at 05:00 p.m.** During this period, shareholders of the Company may cast their vote electronically by way of remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by Big Share Services Ltd. for voting thereafter.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. **August 11, 2025** only shall be entitled to avail facility of remote e-voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person who becomes a member of the Company after the dispatch of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e. Monday, August 11, 2025 and whose PAN is not registered with the Company may obtain the sequence number details for the purpose of remote e-voting by writing to the Company at info@gretextindia.com or contact Ms. Neel Dubey, Company Secretary & Compliance Officer at neel@gretextindia.com. Detailed procedure for e-voting is provided in the Notice of AGM. In case of any queries or issues, regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting module available at <https://vote.bigsshareonline.com/under/Download> section or write an email to info@gretextindia.com or may call on 1800254202/022-02583338. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from **Tuesday, August 12, 2025 to Tuesday, August 19, 2025 (both days inclusive)** for the purpose of the Meeting.

For Gretext Corporate Services Limited
 Sd/-
 Ms. Neel Dubey
 Place: Kolkata
 Company Secretary & Compliance Officer

Date: July 28, 2025



ABANS FINANCIAL SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS ABANS HOLDINGS LIMITED)
 CIN: L74909MH1912PLC021660
 Regd. Office: 36/37/38A, 3rd Floor, 22nd Nariman Bazaar, Backbay Reclamation,
 Nariman Point, Mumbai - 400 021
 Tel No: 022- 6856 4100, Fax: 022- 6179 0100
 Email: compliance@abansfin.com | Website: www.abansfin.com

NOTICE OF 16th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 16th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Thursday, August 21, 2025 at 03:00 PM (IST). The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. 36, 37, 38A, Floor 3, Nariman Bazaar, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai, Maharashtra, India, 400021.

In accordance with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFO-POD-20/PCIR/Regd. 36/37/38A dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of 16th AGM and the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the financial year (FY) 2024-25 have been sent in electronic mode to the Members whose e-mail IDs are registered with the Company, Registrar & Share Transfer Agent (RTA) or the Depository Participant(s) (DP). The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on July 28, 2025. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is also sending a notice to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company/RTADP, providing the website of the Company's website from where the Annual Report for FY 2024-25 can be accessed. The copy of the Notice of 16th AGM and Annual Report is also available on the Company's website www.abansfin.com. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection as per the procedure provided in point no. 16 of the Note of AGM.

Members may attend and participate in the AGM only through VC/OAVM facility, as indicated in the Notice of the AGM. Please note that there will be no provision for attending and participating in person at the AGM of the Company.

Instructions for Remote e-Voting and e-Voting at AGM (Comprehensive Guidance given in Notice of AGM available on Website mentioned below)

- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on Thursday, August 14, 2025 (cut-off date), shall cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evotingindia.com. Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 16th AGM will be transacted through voting by electronic means only.
- The remote e-voting period will commence at 09:00 A.M. (IST) on Sunday, August 17, 2025 and will end at 05:00 P.M. (IST) on Wednesday, August 20, 2025. The remote e-voting module shall be disabled for voting at 05:00 P.M. (IST) on Wednesday, August 20, 2025.
- Once the vote on a resolution is cast by the Member, the member cannot modify it subsequently.
- Members, who have acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or compliance@abansfin.com. However, if a Member is already registered with NSDL for remote e-voting, then the Member may use their existing User ID and Password, and cast their vote. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting.
- The procedure for voting is available in the Notice of the 16th AGM as well as in the email sent to the Members by NSDL along with the Notice of 16th AGM and the Annual Report. In case of any queries/grievances, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Members and e-voting user manual for Members available in the Downloads section of the e-voting website of NSDL, www.evotingindia.com. Members who need assistance while using the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM, may send a request at evoting@nsdl.co.in or call on 022-4886 7000.
- Contact Mr. Sagar S. Gadhate, Senior Manager, NSDL, at the designated email ID: evoting@nsdl.co.in.

The Notice of AGM is available on the Company's website www.abansfin.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and NSDL at www.evotingindia.com. The Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Monday, August 18, 2025 to Wednesday, August 20, 2025 (both days inclusive).

The Company has appointed Mr. Mitesh Dhalwadia, Practicing Company Secretary from M/s. Parth & Associates, Practicing Company Secretary (FCS 6333 and CP No. 8611), to act as the Scrutinizer, to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

Manner of registering/ updating email addresses	Manner of joining the AGM
Members holding shares in physical mode and who have not updated their e-mail addresses with the Company are requested to update their e-mail addresses by sending a duly filled Form SH-1 (Form for registering PAN, KYC details or changed) updating (thereof), to the Registrar and Share Transfer Agent of the Company - Purna Sharang (India) Pvt. Ltd. Unit no. 9, Shiv Shakti Ind. Est., J.R. Boricha Marg, Lower Panel (E), Mumbai 400 011 or at support@abansfin.com from their registered email ID.	Members may attend the AGM through VC / OAVM through NSDL e-voting system at www.evotingindia.com

The results of the remote e-voting and e-voting during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The results, declared along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website at www.abansfin.com immediately after their declaration and communicated to the Stock Exchanges where the Company's Shares are listed viz. BSE and NSE and be made available on their respective website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Abans Financial Services Limited
 (Formerly known as Abans Holdings Limited)
 Sd/-
 Sheela Gupta
 Place: Mumbai
 Date: July 29, 2025
 Company Secretary and Compliance Officer



CARTRADE TECH LIMITED

Registered and Corporate Office: 12th Floor, Viharwarp IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400 705, Maharashtra, India.
 Tel: +91 22 6739 8888; Website: www.cartradetech.com; E-mail: investor@cartradetech.com; Corporate Identity Number: L74900MH2009PLC126237

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Board of Directors of CarTrade Tech Limited ("the Company"), at its meeting held on Monday, July 28, 2025, approved the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2025 ("Financial Results").

The Financial Results, together with the Limited Review Report, have been posted on the Company's website at https://static.cartradetech.com/pdf/update-and-announcements/Financial_Result_28_July_2025.pdf and are also accessible via the Quick Response code ("QR code").

For and on behalf of the Board of Directors
 CarTrade Tech Limited

Sd/-

Vinay Vinod Sanghi
 Chairman and Managing Director
 (DIN: 00309085)

Date: July 28, 2025
 Place: Mumbai



VIJAYA DIAGNOSTIC CENTRE LIMITED

CIN: L85195TG2002PLC039075

Regd. Office: No.6-3-883/F, FPA Building,
 Near Topaz Building, Punjagutta, Hyderabad - 500082, Telangana, India.
 Phone: 040-23420411, E-mail: ir@vijayadiagnostic.in, Website: www.vijayadiagnostic.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE FIRST QUARTER ENDED JUNE 30, 2025

Based on the recommendations of the Audit Committee, the Board of Directors of Vijaya Diagnostic Centre Limited ("the Company") at their meeting held on Monday, July 28, 2025, have approved the unaudited standalone and consolidated financial results for the first quarter ended June 30, 2025.

The aforementioned financial results along with Limited Review reports thereon are available on Company's website at <https://www.vijayadiagnostic.com/investors/financial-results> and can also be accessed by scanning Quick Response Code given below:



for and behalf of Board of Directors

Vijaya Diagnostic Centre Limited

Place: Hyderabad

Date: July 28, 2025

Sd/-
 Sunil Chandra Kondapally
 Whole-Time Director
 DIN: 01409332

SHANKAR LAL RAMPAL DYE-CHEM LIMITED

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June, 2025

	REVENUE	EBIDTA	PAT
	UP BY 23.85%	UP BY 28.89%	UP BY 21.73%
	FY 25 9872.56	FY 25 479.91	FY 25 347.99
	FY 26 12226.70	FY 26 618.55	FY 26 423.61

S. No.	Particulars	Quarter Ended	(Rs. in lakhs except EPS)
		31.03.2025	Financial Year Ended (Audited)
		30.06.2025	30.06.2024
1.	Total Revenue from Operations	12226.70	10674.76
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	566.76	352.92
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	566.76	352.92
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	423.61	251.56
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	423.61	251.56
6.	Paid up Equity Share Capital	6396.68	6396.68
7.	Other Equity as shown in the Balance Sheet of previous year except revaluation reserves	-	4564.55
8.	Earnings Per Share (not audited) (of Rs. 10/- each) Before Extraordinary Items/ After Extraordinary Items (Basic & Diluted as Adjusted/Bonus Issue: Ind AS 33)	0.66	0.39

- Notes:
- The above Standalone financial results for the quarter 30th June, 2025, were reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 28th July, 2025.
 - The Statutory Auditor has conducted a "Limited Review" of these financial results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 - This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other Indian Generally Accepted Accounting Practices and Policies to the extent applicable.
 - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website at www.srdychem.com.
 - The previous period figures have been Re-grouped / Re-classified/Restated, wherever necessary, to conform with the current period presentation.

Date: 28/07/2025

Regd. Office Address: S.G. 27/30, SUWANA, BHILWARA-311011 (RAJ)
 CIN: L24116RJ2005PLC021340, Phone: +91-1482-228062, Email: info@srdychem.com, Website: www.srdychem.com

For and By Order of Board
 Sd/-
 Rampal Inani
 Chairman & Managing Director
 DIN: 00480021



ACVIND FASHIONS LIMITED

Regd. Office: 303, 3rd Floor, 22nd Nariman Bazaar, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400 021

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

S. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended
		30.06.2025	30.06.2024	30.06.2023
		Under	Under	Under
1.	Total Revenue from Operations	1278.98	1278.98	



मंगळवार, दि. २९ जुलै, २०२५

एकनाथ
शिंदे यांनी
कंबरेचे सोडून
डोक्याला
बांधले

मुंबई, दि. २८ महायुती
सकारा हे महाराष्ट्राला
लागलेला कलंक
आहे. सत्तेला विकटून
राष्ट्रयासाठी यांनी सर्व
मर्यादा ओलांडल्या
आहेत. सत्ताधारी पक्षाचे
आमदार, पदाधिकारी व
मंत्र्यांची ताळतंत्र सोडले
असे नाही तर मुख्यमंत्रीपद
भूषवलेले उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनीही
कंबरचे सोडून डोक्याला
बांधले आहे. गृहराज्यमंत्री
योगेश कदम यांच्याशी
संबंधित डासबाऱेचे त्यांनी
जाहीरपणे समर्थन केले
आहे. हा निर्लज्जपणाचा
कळस असून जनाची नाही
तर मनाची तरी बागळा,
असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी
म्हटले आहे.

राज्य सरकार व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तोफ डागत समकाल म्हणणाऱ्या की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये सालनी नावाचा डान्सबार सुरु होता, या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला, या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे एफआयआर मध्ये नमूद केलेले आहे. हा डान्सबार आपल्या पत्नीचा नावाने आहे याची कबुली माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. असे असताना उपमुख्यमंत्री शिंदे या डान्सबारचे समर्थन करणे काय करत आहेत ? हिंदुत्ववाद्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिंदेंनी डान्सबार मध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वावर बसते ? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे ? यावरही प्रकाश टाकावा.

शिंदेचे भाजपाच्या
इशारांवर कठपुतलीसारखे
नाचत आहेत.
एकीकडे
लाडक्या
बहिणीचा
भाऊ म्हणून
मिरवता आणि
त्याच बहिणीचे
संसार मोडीत
काढणाऱ्या
डान्सबारेचे सम
र्थन कोणत्या
तोडने करता
? गृहराज्यमंत्री
कदम यांची
मंत्रीमंडळातून
हकालपट्टी
झालीच पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
यांनीही
शिंदे यांच्या
विधानावर
खुलासा
करावा, असेही
संपाकळ
म्हणाले.

<p align="center">EXIT-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF K K FINCORP LIMITED FOR DELISTING OF EQUITY SHARES Corporate Identification Number ("CIN"): U65900MH1981PLC023696 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063, Maharashtra, India. Tel No. +91-22-26851998; Email: kkii_igrd@remigroup.com ; Website: www.remigroup.com</p>	
<p>This Exit Offer Advertisement ("Exit Offer Ad") is being issued by Bajrang Finance Limited ("Promoter Acquirer 1"), Remi Sales and Engineering Limited ("Promoter Acquirer 2") and Remi Securities Limited ("Promoter Acquirer 3") (Promoter Acquirer 1, Promoter Acquirer 2, Promoter and Acquirer 3 are jointly referred to as the "Promoter Acquirers") pursuant to Regulation 27 (1)(a) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 (the "Delisting Regulations") to the remaining public shareholders ("Residual Shareholders") of K K Fincorp Limited (the "Company") upon completion of Fourth quarter of the Exit Offer in respect of the voluntary delisting of the fully paid-up Equity Shares of the Company with a face value of Rs. 10/- each ("Equity Shares") from the BSE Limited (the "BSE" or the "Stock Exchange") and subsequent Exit Offer made therefor.</p> <p>This Exit Offer Ad is in continuation to and should be read in conjunction with the Post-Offer Public Announcement dated June 04, 2024 ("Post Offer PA") released on June 05, 2024, the Exit Offer PA dated August 08, 2024 released on August 09, 2024 ("Exit Offer PA") and the Exit Letter of Offer dated August 10, 2024 ("Exit Letter of Offer"). Capitalized terms used but not defined in this Exit Offer Ad shall have the same meaning assigned to them as in the aforesaid Public Announcements. This Exit Offer, Post-Offer PA, the Exit Offer PA and the Exit Letter of Offer.</p> <ol style="list-style-type: none"> In accordance with Regulation 27 (1)(a) of the Delisting Regulations, and as announced earlier in the Exit Offer PA and Post Offer PA, the Residual Shareholders who did not or were not able to participate in the Reverse Book Building process ("RBBP") or who unsuccessfully tendered their Equity Shares in the RBBP and are currently holding Equity Shares will be able to tender their Equity Shares to the Promoter Acquirers at the Exit Price of Rs. 25/- (Rupees Twenty-Five Only) per Equity Share ("Exit Price") for the remaining period of the Exit Window (i.e. till August 20, 2025), on the terms and subject to the conditions set out in this Exit Letter of Offer. A separate follow up communication for participation of the Residual Shareholders during the Exit Window shall be dispatched by the Promoter Acquirers to the Residual Shareholders of the Company. The Residual Shareholders may tender their Equity Shares by submitting the required documents as set out in the Exit Letter of Offer to the Registrar to the Exit Offer on or before closure of the Exit Window. <p>If the shareholders have any query in relation to the Delisting Offer or the Exit Offer, they should consult the Manager to the Exit Offer or the Registrar to the Exit Offer (details appearing below). All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Exit Letter of Offer remain unchanged. This Exit Offer Ad shall be available on the website of the Company (www.remigroup.com).</p>	
MANAGER TO THE EXIT OFFER	REGISTRAR TO THE EXIT OFFER
 SYSTEMATIX GROUP™ Investments Re-defined	
<p>Systematix Corporate Services Limited The Capital, A-Wing, 6th Floor, No. 603-606, Plot No. C-70, G-Block, Bandra-Khurla Complex (BKC), Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India Telephone: +91-22-6704 8000 Contact Person: Jinal Sanghvi Email: ecm@systematixgroup.in Website: www.systematixgroup.in SEBI Registration Number: INM000004224 Validity Period: Permanent</p>	<p>Bigshare Securities Private Limited Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakali Caves Road, next to Ahrta Centre, Andheri East, Mumbai- 400 093, Maharashtra, India. Telephone: +91-22- 62638200; Contact Person: Maruti Eate Email: maruti@bigshareonline.com/ exitoffer@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com SEBI Registration Number: INR000001385 Validity Period: Permanent</p>
For and on behalf of the Board of the Promoter Acquirers	
Bajrang Finance Limited (Promoter Acquirer 1)	
Sd/- Vinod Jalan Director	Sd/- Nirmal Murarka Director
Remi Sales & Engineering Limited (Promoter Acquirer 2)	
Sd/- Bhagirath Singh Director	Sd/- Vinod Jalan Director
Remi Securities Limited (Promoter Acquirer 3)	
Sd/- Sanjay Maheshwari Whole Time Director	Sd/- Bhagirath Singh Director
Place: Mumbai Date: July 28, 2025.	

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos.161 for five (five) ordinary shares bearing Distinctive no. 802 to 805 of Al-Aziz Palace Co-operative Housing Society Ltd standing in the names of Nazir Afzal Bannassehab have been reported lost/stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at 8/10, Bhawani Galli, Jan Road (S), Dongri Cross Lane, Mumbai-400 009, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against it he flat.

सावधानीपूर्वक सूचना

यादवर्धन सर्वसमाजवादी कर्मचारीगण येथे की, माझे मलिकेतली एकूण पंधरा लॉटिनात शाह नसीर अलि यांच्या नावे १००% उद्देशाने वापरण्यासाठी हस्तांतरणापासून अडक केला आहे. ही गारंटीकरण करिता क्रमांक A-302, रिसल्ट मधील प्रमाणित कितीही कोणी निमित्त कोणी आता कुठल्याही स्थळावर लिहिणे, संपादन किंवा वाढवणे, शालिमार नवी रोड रुंग, काळींदी वरील मुद्दा, मुद्दा ८०००५००० येथे स्विट आहे, जाण्याचे पूर्वीपणे भरलेले ठेकेकडे क. ३६ ते ४० साधारित आहेत, हे रक्कम चालत्या पातळ्यांना मान्यतर ओळख - २१ खंडातील मान्यतरावर कार्य करू शकते (दि. २९ ऑक्टोबर १९७९) यामुळे याचा धोका असतो. यामुळे याची पुढील पातळ्यांना कार्य करा (मुद्रा दि. २९ एप्रिल २०१२)

कोणीतार्हा कोणी जाला वरील मान्यतराबाबत विचार, किडी हातावर किंवा अन्य कोणीतार्हा प्रकारे करू, दावा असेल, त्यानी ती खात्रीत पसरवा येईल - लक्ष्यापासून ओळखतात/करिता कडकजास्त.

इशारेको जैन
वकील, अंतःस्थायी
७७/७८-७९, इ.वि. पांचव्या मजला,
नेहरू मार्ग, कुर्ली फ्लॅट, मुंबई - ४००००९

मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई.
मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई, बेल बिल्डिंग,
१९ सर पी.एम. रोड लक्ष्मि बिल्डिंग समार, फोर्ट, मुंबई - ४००००१
यांच्याशी सलग असलेले विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार विभाग,
गुहागार भागात, रावजीरी बसूक २०६६०६४ / २०६६०७३

सार्वजनिक सूचना

मा. उपनिबंधक सहकारी संस्था एस. आर.ए. विभाग, मुंबई यांनी निर्गमित केलेला आदेश क्र. १११९६ दिनांक ३१/०८/२०२२ रोजीचा वसुली दाखला.

साई पार्वती एस. आर. ए. को. ऑफ. होसिंग सो. लि.

विरुद्ध

श्री सदाशिव तानावडे अर्जदार/गैरअर्जदार

विशेष वसुली व विक्री अधिकारी हे जेथे आहे आणि जसे आहे या तत्वावर खाली नमुद विशेषाले लिलाव विक्रीसाठी ठेवलेल्या नमुद केलेल्या स्थावर मिळकतीच्या संबंधित इच्छुक बोलीदाराकडून मोहोरबंद लिफाफे मागितले आहे.

मिळकतीचे वर्णन

गाळा क्रमांक ०६, २२५ फी. फुट बिल्ट अप एरिया, साई पार्वती एस. आर. ए. को. ऑफ. होसिंग सो. लि. गाळा क्रमांक ०६, विन्डिंग क्र. ०८, फडके मार्ग सार्गदाई (ए.ए.सी), मुंबई-४०००६१, लिलावाच्या लिफाफेसाठी आहे, सती आणि आम्हीही जण काही असले तर ती विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी रुपये १०००/- प्रदान केल्यावर प्राप्त करता येईल मिळकतीची पडवळणीही दिनांक ०१/०८/२०२५ रोजी सकाळी ठिक ११-०० ते दुपारी २-०० या वेळेवर घेतली करता येईल. मिळकतीवरील सर्व आकार, दंड, कर वसुली दाखल्याव्यतिरिक्त सोसायटीचे देय आणि उर्जावित्त झालेली असणे कोणतीही दगुल्ले खरेदीदारांनी पत्करावयाची असून राखीव मुल्य रु. ४०,५०,०००/- ठेवण्यात आले आहे. मोहोरबंद वसुली मुंबई येथे देय असलेल्या साई पार्वती एस. आर. ए. को. ऑफ. होसिंग सो. लि. यांच्या नांव पे अर्डर्ड टी.डी. व्हायर रु. ४०,५०,००० यांनामठ इसाय रकमम व्याजमागिवाय स्वीकारण्यात येईल बोली मोहोरबंद लिफाफे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडे वरील नमुद केलेल्या पर्यावर दिनांक ११/०८/२०२२ रोजी सकाळी ठीक ११-०० ते संध्याकाळी ०५-०० पर्यंत किंवा त्यापूर्वी प्राप्त झाल्या पाहीजेत प्राप्त निविदा साई पार्वती एस. आर. ए. को. ऑफ. होसिंग सो. लि. ऑफिस क्रमांक १११९६ येथे दिनांक २०/०८/२०२५ रोजी सकाळी टी.डी. ११-३० वाजता उघडण्यात येतील उपसित बोलीधारकांच्या वादीही बोली बोणण्याची मधी देण्यात येईल. यशस्वी बोलीदाराचे बोली रकमच्या ३० टक्के कमवत प्रदान केलेली राहीली. विवित तारीखी आणि वेळेवर प्राप्त झालेल्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत.विशेष वसुली व विक्री अधिकारी कोणतेही कारण न दर्शवित कोणत्याही किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि तसेच आन्वयक असेल तर वाटाघाटी प्रवर्तित करण्याचे तसेच लिलाव वद करण्याचा अधिकार राखून ठेवित आहे.

दिनांक रोजी वसुली व विक्री अधिकारी यांच्या ही शिक्क्याने वसुली दाखला आहे.

सही/-
श्री. मिलिंद गान्धिव राऊत विशेष निधी खाली व विक्री अधिकारी
दि मुंबई जिल्हा को-ऑप. ही. फेडरेशन लि.

[illegible][illegible]

<p>१) एबीएससी कंपनी कनना बन्साई www.abansinserv.com वर, स्टॅक एक्सचेंज अंतर्गत एबीएससी लिमिटेड वेबसाईट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वेबसाईट www.nseindia.com वर तसेच पंजाब सिव्हाय वेबसाईट www.evoting.nse.com वरील सूचनाओं आहोत. कंपनीचे भावसाधनं रजिस्टर साईटवर, र. १८.०८.२०२५ ते बुधवार, र. २०.०८.२०२५ दरम्यान (दोन्ही दिवस समविश्व) बंद राहतील.</p>	
<p>२) मुंबई १००व्या प्रक्रिया निःपथ व पाठद्वक पद्धतीने पत्र पाडण्याकरीता प्रौढीरक्षक करणारंकराला कंपनीने श्री. भीरेशा डबसीवाला, कार्याल कंपनी सचिव - मे. पोरब अँड असोसिएट्स, कार्याल कंपनी सचिव (एबीएससी लिमिटेड) व सीपी नं. ९११९१) यांची नेमणूक केली आहे.</p>	
<p>ई-मेल पत्रे नोंदणीकृत/अद्ययावत करणंयचे स्वरूप</p>	<p>एजीएममधे सहभागी होण्याचे स्वरूप</p>
<p>कागदांपरी स्वरुपातील भागाकार असलेल्या व जवंनी आणले ई-मेल पत्रे कंणीकरंई देणंयत करणंई नव्हतील त्यांनी कंणीका कंणीकरंई रजिस्टर व ओवर ट्रान्सफर कर - पुंयां रोजीअरुडिनी (इंडिया) प्रा. लि. यांना युनिट क्र. १, शिवरात्री न्डी इस्ट, र. ३. आर. बालिका मार्ग, लोअर पेर (पूव), मुंबई - ४०० ०११ येथे आणले. यांना आयएसआर १ (पत्र, केवढासी खपल व बंद/सुधारणा नोंदणीकरातया फॉर्म) पाठवून घ्या आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून support@punavashare.com येथे निवृत्ती पाववून ते अद्ययावत करतील.</p>	<p>समसूर www.evoting.nseindia.com येथे पंजाबसिवायल नव्हती/ओएसिवायल च्या माध्यमत्तुन एजीएममधे सहभाग घेऊ शकतील.</p>
<p>दूरस्थ ई-मतदान व एजीएम दरम्यान ई-मतदानाचा निकाल एजीएम समानीपासूनून काली कार्यवईदकरात आल योपिक करणयत येईल. योपिक निवृत्ती, प्रौढीरक्षक कंणीका रोजीअरुडिनी आणयासमवेत कंणीकी वेबसाईट www.abansinserv.com वर प्रदत्तित करणया येईल तसेच तो अद्ययावत करणया कंणीकी रोजीअरुडिनी असलेल्या स्टॉक एक्सचेंजना अर्जात बीएसई व पंजाबसिवाय यांना त्यांची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वरील कळयोजना येईल.</p>	<p>एवंनं पाययानिआअ सचईसस लिमिटेड कराला (यापूवईची ओळख ससई हॉलडिंग लिमिटेड) सी/सी - रीला गुणा</p>

TENDER NOTICE

Sealed tenders are invited from Qualified and Experienced Builder and Developers for "Expression of interest society building Redevelopment" for Society building Redevelopment work, addressed.

HANSA - A CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Regn. No. TNA/(TNA)HSG/(TC)
18297/2006-2007

Near Sai Charan Complex, Goddve,
Bhayander (East) Thane-401105,

Tender fee Rs. 10000/- (non refundable) Last date for submission is on or before **3rd Aug, 2025** between **10.00 a.m. to 12.00 p.m.** at society's office.

Mahadev Darekar
Contact:- 9920934707

[illegible]

निवडणूक कार्यक्रमासाठी

नमूना इ-४ (नियम १९ पहा)

प्राधिकृत अधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय :-

संस्थेचे नाव व पत्ता :-

मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, याचेवडील्ला जा.क्र. गुसनिग्रा/कलश २/क वर्ग/ निजिज नियुकी/मुंबई- ४/२०१०/ सन २०२५, दिनांक ३०/१/२०२५ रोजीचे आदेश सध्या प्रमाण निवडणूक सहकारी अधिकाऱ्या तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, या विभाग, मुंबई यांचेकडील जा.क्र. मुंबई/उपनि/या विभाग/निवडणूक/ ४११९/२०२५ दि. ४/२/२०२५ रोजीचे आदेशावरून या (धर्मद शिंदे) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडवीखोरा को-ऑप. क्रे.सो.लि., सोमा बुद्धी चाळ, रुम नं. १३, सोनावाला वाडीज या नगर, गोंगाव (पूर्व), मुंबई ४०००६३. या संस्थेची क - वर्गात निवडणूक घेण्याकरीता नियुकी करण्यात आली आहे. सबब, संस्थेच्या सन २०२५-२६ ते २०२५-३० (५ वर्ष) या कालावधीसाठी व्यवस्थापक समितीची निवडणूक घेण्यासाठी खाली नमुद केल्या अनुषूचीनुसार जागेसाठी मा. उपनिबंधक, सहकारी संस्था तथा याच सहकारी निवडणूक अधिकारी या - विभाग, मुंबई यांचे मान्यतेने निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करीत आहे.

सर्वसाधारण	महिला	ए स.सी./एम.टी.	ओ.बी.सी.	व्हीजे/पुनटी / एसवीसी	एकूण जागा
०६	२	१	१	१	११

अ. क्र.	तपशिल	कालावधी	टिकाण
१	मतदारांच्या तालुद्वारा यादीबाबत हरकती/सूचना मार्गविषयबाबत मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, या विभाग, मुंबई यांचे कार्यालयाचे स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून अंतिम मतदारा यादी संस्थेच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना उपलब्ध करून दिलेली आहे.		

अ. क्र.	तपशिल	तारीख व वेळ	टिकाण
१	नामनिर्देशन अर्ज दाखल करणे	दिनांक २१/०९/२०२५ ते ०२/०८/२०२५ रोजी पयती (५ दिवस) सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपनिबंधक सहकारी संस्था या विभाग मुंबई, ३०३, ओ.बिंग, ३ रा मजला, बाणमूसी गोडाउन इमारत, संस्कृती कॉम्प्लेक्स उजवळ, ठाकूर कॉम्प्लेक्स, ९० फुट रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई यांचे कार्यालय
२	प्राप्त नामनिर्देशन अर्जांची यादी प्रसिध्दी	दिनांक ०२/०८/२०२५ दुपारी ३.३० वाजेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
३	नामनिर्देशन अर्जांची छाननी	दिनांक ०३/०८/२०२५ दुपारी ०३.०० ते छाननी संपेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
४	वैध नामनिर्देशन यादीची प्रसिध्दी	दिनांक ०४/०८/२०२५ दुपारी २.०० वाजेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
५	उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख	दिनांक ०५/०८/२०२५ ते १९/०८/२०२५ सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
६	निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे व निवडणूक चिन्हांचे वाटप	दिनांक २०/०८/२०२५ दुपारी ०२.०० वाजेपर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
७	मतदान घेण्याचा दिवस	दिनांक २१/०८/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वा.पर्यंत	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
८	मतमोजणी	मतदान संपल्यानंतर दुपारी ४.३० वाजले पासून	संस्थेचे कार्यालय येथे उपलब्ध होणाऱ्या जागेत
९	मतदानाचा निकाल जाहीर करणे	मतमोजणी झाल्यानंतर लगेच	

टिकाण :- मुंबई
दिनांक :- २८/०८/२०२५

सही/-
(बजरांग जाधव)

प्रमाण निवडणूक अधिकारी तथा,
उपनिबंधक सहकारी संस्था, या - विभाग, मुंबई

शिक्का

सही/-
(धर्मद शिंदे)

निवडणूक निर्णय अधिकारी

अस्तेक लाइफसायन्सेस लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : L99999MH1994PLC076236

मोंदेगीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हावये, विक्रकोटी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र.

वेबसाइट : www.godrejastec.com दूर : ०२२-२५१८ ८०१०, फॅक्स : ०२२ २२६१ ८२९९ ई-मेल : astecinvestors@godrejastec.com

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

अ. क्र.	तथ्यांश	तिमाहीअखेर			वर्षअखेर
		३०.०६.२५ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२५ (लेखापरीक्षित)	३०.०६.२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२५ (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,१५८.७६	१,२०३.८२	७,०२९.६२	३८,६९३.२२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपचादानाक व अतिविशेष बाबीपूर्व)	(३,३०१.७५)	(६,६६६.१०)	(६,६६३.९४)	(१४,०९८.९२)
३	करपचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपचादानाक व अतिविशेष बाबीपरचात)	(३,३०२.६९)	(१,६०७.९०)	(३,९७१.९४)	(१४,४०९.१७)
४	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनिवारित व्याजावकाश) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपचात) यांचा समावेश)	(३,२९८.४३)	(१,६३२.८०)	(३,९७२.९१)	(१३,४५७.८६)
५	समग्रा भांडवल (दर्रांनी मूल्य प्रति शेअर रु. १०/-)	१,९६९.१७	१,९६९.१४	१,९६९.०३	१,९६९.१४
६	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित तालेबंधमाध्ये दर्शयिल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वाळता)	-	-	-	२१,५१३.३८
७	सोबसुरिटीज प्रीमियम अकाऊंट	६,१४४.७६	६,३३९.९८	६,१२५.५४	६,३३९.९८
८	निव्वळ संपत्ती	२०,१८०.९५	२३,७७५.५३	३२,१६३.७०	२३,७७५.५२
९	प्रदानित कर्ज भांडवल/थकित कर्ज	५९,४४६.९९	५५,४५४.४९	५२,०५६.९३	५५,४५४.४९
१०	थकित रिडीमेबल प्रीफरन्स शेअर्स	-	-	-	-
११	ड्रेट इक्विटी प्रमाणा	२.९५	२.३६	१.५८	२.३६
१२.	उत्पन्न प्रतिशेअर (दर्रांनी मूल्य प्रति शेअर रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (आयार्थीकृत)				
१.	मूलतः	(१६.८५)	(८.२०)	(२०.२६)	(६.८७)
२.	सोमीकृत	(१६.८५)	(८.२०)	(२०.२६)	(६.८७)
१३	कॉर्पोरेट रिडेयन्स रिझर्व	०.३०	०.३०	०.३०	०.३०
१४	डिबेंचर रिडेयन्स रिझर्व	-	-	-	-
१५	ड्रेट सर्व्हिस कन्व्हेज प्रमाणा	(०.२१)	०.५३	(१.७३)	(१.१५)
१६	इंटेरेस्ट सर्व्हिस कन्व्हेज प्रमाणा	(०.१५)	०.५४	(३.३२)	(१.४८)

स्थायी अलक्षणीयताक्षित वित्तीय निष्कषाक्ष महत्वाक्ष वित्तीय मुद्रः		(र. लाखाक्ष)			
अ. क्र.	वर्गीय	निमाक्षिअक्ष			
		३०.०६.२५	३१.०३.२५	३०.०६.२४	३१.०३.२५
		(अलक्षणीयताक्षित)	(लक्षणीयताक्षित)	(अलक्षणीयताक्षित)	(लक्षणीयताक्षित)
१	परिचालनाक्ष एकाक्ष उधन	१,१५६.६७	१२,०३०.४२	७,०२७.१५	३८,६६८.१६
२	करपाक्ष नका	(३,३०६.६४)	(१,५६१.२१)	(६,६६६.८०)	(१४,१११.८२)
३	करपाक्ष नका	(३,३०६.६४)	(१,५६१.८५)	(३,१७३.६१)	(३,४८०.८२)
४	एकाक्ष सर्वमाधेशाक्ष उधन (करपाक्ष)	(३,३००.००)	(६,६३३.४४)	(३,४४४.०६)	(१३,४८३.४२)

टीपा :

ए) बरल देमिडोस ग्रीस हा भारतीय भूमीतून व विमान मंडळ (सूची अंतर्गत) व विमान चालक आयातकर्ता। विमान, २०१५ च्या विमान नियम ३३ अन्वयेत सूची अंतर्गत असलेल्या द्याल कालवारीकालावली आहे। सूची अंतर्गतच्या कालवारीकालावलीत स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित विमान निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपच्या सारांश आहे. दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेच्या कालवारीकालावलीत स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित विमान निष्कर्षांच्या संमूर्ण प्रारूप बरीरईर लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com व गजरात सरकारी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर उल्लेख आहे. तसेच ती वेबसाइट www.godfrejastat.com वारी उपलब्ध आहे।

ब) वरील विविध निष्कर्षांचे त्यांच्या मंडळाच्या समितीद्वारे पुनर्विचारकरीत करण्यात आले असून कनिंथ्यांचा सामाजिक मंडळाद्वारे त्यांचा सोमवार, दि. १८.०७.२०२० रोजी आलेखित सोमवार संपन्न वेळी नोंदी देण्यात आली आहेत. कनिंथ्यांचे वैधानिक लेखापरीक्षकांनी कनिंथी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विचारकरीत केले असून सुधारित पुनर्विचारकरीत तयार झालेले नोंदी देण्यात आले.

सी) भारतात सर्वसंगे सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० पासून मान्यता दिली आहे ज्याचा रोजगार व व रोजगारपर्यवृत्तता तपासणीद्वारे कनिंथ्या अंशदानाच्या प्रभाव पडेल. सगळ्या मंडळांना सहाय्यता दि. १३.११.२०२० रोजी सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० कनिंथी निष्कर्षांचा आराखडा जोरिते काढी आहे व मंडळाच्यावतीने प्रभावकांकद्वारे सगळ्या मंडळांना सहाय्यता आल्या आहेत. कनिंथी निष्कर्षांचा सगळ्या निष्कर्षांचा कनिंथी त्यांचा प्रभाव व त्यांचा मर्यादित पुनर्विचार करीत व लागू झालेल्या संहितेच्या कालावधीमधील त्यांच्या विविध अहवालावरील योग्य तो प्रभाव दर्शविले व विविध प्रभावकावरील संहितीत नियम निर्धारित करण्यात आले आहेत.

(3) संमेलन मेडोरा पार्क, कोल्हापूर, २०.०४.२०२५, रोजी आयोजित समवेष्टे या बाबींचीकरिता निदेश अर्थात ०४.०४.२०२५, रोजीसमर्पकतापात्र इस्वीटी गेटवॉय धाकांकरांचे पात्रण केल्याचे प्रतीती १,००,०० (एक हजार) प्रतीति मूल्यवाच्य प्रत्येक (०१ दिनांक) प्रतीति इस्वीटी रोडमार्करिता (१ एक) प्रतीति प्रदानित राहणार आहे. प्रतीति मूल्यवाच्यता पात्रता राहणार पात्रता प्रमाणित प्रतीतिअंश ८,९०,०० (८.९० लाख नव्वद सय) प्रतीति मूल्यवाच्य कमाव २,२५.३५ कोटी (२२५ कोटी दोनशे एकाशसय कोटी पत्तीस लाख) मूल्यवाच्यता १,००,०० (एक हजार) प्रतीति मूल्यवाच्यता २८,०१,९३७ (अठ्ठावीस कोटी एक हजार सहाशे सातशे) प्रतीति इस्वीटी रोडमार्करिता प्रत्येक पात्र राहणार इस्वीटीकरिता १,०० दिनांक आहे. इस्वी मूल्यवाच्यता ११,०५,२०५ रोजी खुला झाला आहे सोमवार, १२.०५.२०२५ रोजी समाप्त होत आहे. इस्वीच्या या अटी इस्वीकरिताच्या प्रत्येक पात्र समाविष्ट आहेत. कर्मीनीने २०.०४.२०२५ रोजी बीपीएफ २८०५३ नमूनर स्टॉक एक्सेन्स अर्थात इंडिया लिमिटेड-२००५ माला: मान्यता पात्र करीती आहे.

टिकाण : मुंबई
 दिनांक : २८.०७.२०२५



अंटेक लाइफसायन्सेस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे
 सही/-
 बजीस गोदरे
 संचालक
 डीआयएल : ०८१८३०८८२



अस्टक लाइफसायन्सस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार
सही/-
वर्जीस गोदरेज
संचालक
डीआयएन : ०८१८३०८२